

सन २००६-०७ मध्ये एकरकमी विशेष केंद्रीय सहाय्यातून करावयाच्या आदिवासी शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहाच्या बांधकामासाठी प्रक्रीया सुरु करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय, क्रमांक केंपुयो-१००५/प्र.क्र.१०/का.१७  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दि. २९ सप्टेंबर २००६.

**शासन निर्णय:-** आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृह व आश्रमशाळाच्या बांधकामासाठी केंद्र शासनाकडून एकरकमी विशेष केंद्रीय सहाय्याची तरतूद जुलै २००६च्या विधानमंडळाच्या अधिवेशनात पूरक मागणीद्वारे करण्यात आलेली आहे. ही तरतूद नियोजन विभागामार्फत लवकरच वितरित करण्यात येत आहे. एकवेळा विशेष केंद्रीय सहाय्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या २९ शासकीय आश्रमशाळा व ५१ शासकीय वसतिगृहे तसेच विशेषकृति कार्यक्रमातील अक्कलकुवा तालुक्यातील ४ आश्रमशाळा व घडगाव तालुक्यातील ४ आश्रमशाळा तसेच अक्कलकुवा व घडगाव तालुक्यातील प्रत्येकी २ शासकीय वसतिगृहांच्या बांधकामाचा समावेश आहे.

२. नियोजन विभागाने दि.१-२-२००६च्या बैठकीत असे निर्देश दिले की, केंद्र शासनास पाठविलेल्या प्रस्तावानुसार व प्रशासकीय मान्यता दिल्यानुसार सदर बांधकामाबाबतची टेंडर नोटीसची कार्यवाही सुरु करावी. त्यानुसार याद्वारे यासोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र. "अ" अनुसार २६ शासकीय आश्रमशाळा बांधकाम, विवरणपत्र क्र. "ब" अनुसार ५१ शासकीय वसतिगृह बांधकाम, व विवरणपत्र क्र. "क" अनुसार विशेष कृति कार्यक्रमांतर्गत अक्कलकुवा व घडगाव तालुक्यातील ७ आश्रमशाळा व ४ वसतिगृहाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मंजूरी दिल्यानुसार संबंधीत अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळास टेंडर नोटिस काढण्यासाठी शासन मंजूरी देण्यात येत आहे.

३. सदर कामे सन २००६-०७ मध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिने, प्रशासकीय मंजूरी दिल्यानुसार संबंधीत अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळाने सदर प्रत्येक कामासाठी होणा-या मासिक कॅशफ्लोचे विवरण शासनास दि.३०-९-२००६ पर्यंत निश्चितपणे सादर करावे.


४. आदिवासींच्या शासकीय आश्रमशाळांचा खर्च, ४५१५ इतर ग्रामिण विकास कार्यक्रमावरील भांडवली खर्च- ८००-इतर खर्च (०२) केंद्र शासनाकडून मिळणा-या एकरकमी केंद्रीय सहाय्यामधून घ्यावयाच्या योजना (योजनांतर्गत) (०२)(०२) आदिवासी भागातील २९ आश्रमशाळांचे बांधकाम (४२१५ ००६६) ) या लेखशिर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

५. आदिवासींच्या शासकीय वसतिगृहाचा खर्च मागणी ४५१५ इतर ग्रामिण विकास कार्यक्रमावरील भांडवली खर्च- ८००-इतर खर्च (०२) केंद्र शासनाकडून मिळणा-या एकरकमी केंद्रीय सहाय्यामधून घ्यावयाच्या योजना (योजनांतर्गत) (०२)(०३) आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ५१ वसतिगृहांचे बांधकाम (४२१५ ००७५) ) या लेखशिर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

६. धडगाव व अक्कलकुआ तालुक्याच्या विशेष कृति कार्यक्रमातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहाच्या खर्च, ४५१५ इतर ग्रामिण विकास कार्यक्रमावरील मांडवली खर्च- ८००-इतर खर्च (०२) केंद्र शासनाकडून मिळणा-या एकरकमी केंद्रीय सहाय्यामधून घ्यावयाच्या योजना (योजनांतर्गत)(०२)(०१) नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुआ तालुक्यातील विशेष कृति कार्यक्रमासाठी अनुदान (४२१५ ००५७) ) या लेखशिर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वबसाईडवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६०९२११३०९२८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
( झं.सा.रणदिवे )

सोबत : विवरणपत्र "अ" , "ब" व "क"  
प्रति,

कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक (५ प्रति)  
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे  
अपर आयुक्त, आदिवासी विकास (प्रत्येकी २ प्रति) /ठाणे/नाशिक/ अमरावती/ नागपूर  
मा.मंत्री (आदिवासी विकास), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई  
मा. राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई  
प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई  
सर्व जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन अधिकारी,  
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १ /२ महाराष्ट्र, मुंबई /नागपूर  
महालेखापाल (लेखापरिक्षा ) १ /२ महाराष्ट्र, मुंबई /नागपूर  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर / गडचिरोली /भंडारा/ अहमदनगर  
उप सचिव(इमारती-२) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई  
सर्व जिल्हा अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ,  
प्रधान वन संरक्षक, नागपूर  
अवर सचिव, (व्यय-१४),कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प-१७) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई  
अवर सचिव/कक्ष अधिकारी (१, ६, ७, ११, १२, १३) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई  
निवड नस्ती.

## विवरणपत्र - अ

एकवेळा विशेष केंद्रीय सहाय्य निधीतून घ्यावयाच्या शासकीय आश्रमशाळा बांधकामाची यादी

| शासकीय आश्रमशाळेचे ठिकाण             | कामाचे नांव   | कामाची अंदाजित किंमत (रुपये लाखात) | बांधकामाचे एकूण जोते क्षेत्रफळ बांधकाम   | प्रशासकीय मंजूरीच्या आदेशाचा क्रमांक व दिनांक              |
|--------------------------------------|---|------------------------------------|--|--|
| २                                    | ३   | ४                                  | ५  | ६  |
| १) रायते, ता.त्रिंबक, जि नाशिक       | <b>टप्पा-१ इमारत</b> अ)शाळा इमारत<br>ब) मुलींचे वसतिगृह व इतर<br>क) शिक्षक/ कर्मचारी निवासस्थाने<br>ड) शौचालय/ स्नानगृह<br>ई) अंतर्गत रस्ते व जमीन, संरक्षक भिंत, सपाटीकरण, विद्युतिकरण व इतर | १७३.०२                             | अ-६१९.१८४ चौ.मी.,<br>ब-२०७.०८चौ.मी.,<br>क-३३२.००चौ.मी.,<br>ड-२३९.३७चौ.मी.,<br>ई-९९.७४चौ.मी.<br>इत्यादी | शा.नि.क्र.केंपुया-१६०५/ प्र.क्र.१०/<br>का.१७, दि.३०.६.२००५ |
| २) चोखमूल, ता. पेठ, जि. नाशिक        | --/--   | -                                  | अप्राप्त   | अप्राप्त   |
| ३) वाघंबा. ता, बागलाण, जि. नाशिक     | --/--   | -                                  | अप्राप्त   | अप्राप्त   |
| ४) मनोर, ता. बागलाण, जि. नाशिक       | --/--   | -                                  | अप्राप्त   | अप्राप्त   |
| ५) खदीद, ता. नवापूर जि. नंदुरबार     | --/--   | -                                  | अप्राप्त   | अप्राप्त   |
| ६) परिवारा ता. नंदुरबार जि. नंदुरबार | --/--   | -                                  | अप्राप्त   | अप्राप्त   |
| ७) रामपूर ता. शहादा जि. नंदुरबार     | --/--   | ९९.५०                              | अ-६१९.१८४ चौ.मी.<br>ब-२०७.०८चौ.मी.,<br>क-३३२.००चौ.मी.,<br>ड-२३९.३७चौ.मी.,                              | शा.नि.क्र.शाआबां-१३०४/प्र.क्र.१९५/<br>का.१७, दि.७-जून २००५ |
| ८) राणीपूर ता. तळोदा जि. नंदुरबार    | --/--   | १०४.२३                             | अ-६१९.१८४ चौ.मी.,<br>ब-२०७.०८चौ.मी.,<br>क-३३२.००चौ.मी.,<br>ड-२३९.३७चौ.मी.,                             | शा.नि.क्र.शाआबां-१३०४/प्र.क्र.१९५/<br>का.१७, दि.७.६.२००५   |
| ९) जाभाई ता. तळोदा जि. नंदुरबार      | --/--   | -                                  | अप्राप्त   | अप्राप्त   |
| १०) देवझिरी ता. चोपडा जि. जळगांव     | --/--   | -                                  | अप्राप्त   | अप्राप्त   |
| ११) पळशी ता. पारनेर जि. अहमदनगर      | --/--   | १७३.०२                             | अ-६१९.१८४ चौ.मी.,<br>ब-२०७.०८चौ.मी.,<br>क-३३२.००चौ.मी.,<br>ड-२३९.३७चौ.मी.,<br>ई-९९.७४चौ.मी.            | शा.नि.क्र.केंपुया-१६०५/ प्र.क्र.१०/<br>का.१७, दि.३०.६.२००५ |
| १२) सुसरवाडी ता. शहापूर जि. ठाणे     | --/--   | १७३.०२                             | --/--  | शा.नि.क्र.केंपुया-१६०५/ प्र.क्र.१०/<br>का.१७, दि.३०.६.२००५ |
| १३) टाकीपठार ता. शहापूर जि. ठाणे     | --/--   | १७३.०२                             | --/--  | शा.नि.क्र.केंपुया-१६०५/ प्र.क्र.१०/                        |

|  |                            |                 |   |  |
|--|----------------------------|-----------------|---|--|
|  |                            |                 |   | का.१७, दि.३०.६.२००५  |
| १४) बेटेगाव ता. पालघर जि. ठाणे           | --//--                     | १७३.०२          | --//--  | शा.नि.क्र.केंपुया-१६०५/ प्र.क्र.१०/<br>का.१७, दि.३०.६.२००५         |
| १५) उधवा ता. तलासरी जि. ठाणे             | --//--                     | -               | अप्राप्त  | अप्राप्त   |
| १६) झरी ता. झरी जि. यवतमाळ               | --//--                     | -               | अप्राप्त  | अप्राप्त   |
| १७)कारेगाव ता. घाटंजी जि. यवतमाळ         | --//--                     | -               | अप्राप्त  | अप्राप्त   |
| २८) खैरखेडा ता. पुसद जि.यवतमाळ           | --//--                     | -               | अप्राप्त  | अप्राप्त   |
| १९) सिनुर्ली ता. पांढरकवडा जि. यवतमाळ    | --//--                     | -               | अप्राप्त  | अप्राप्त   |
| २०) किनवट ता. किनवट जि. नांदेड           | --//--                     | १७३.०२          | अ-६१९.१८४ चौ.मी.,<br>ब-२०७.०८चौ.मी.,<br>क-३३२.००चौ.मी.,<br>ड-२३९.३७चौ.मी.,<br>ई-९९.७४चौ.मी. | शा.नि.क्र.केंपुया-१६०५/ प्र.क्र.१०/<br>का.१७, दि.३०.६.२००५         |
| २१) कोठाली ता. बार्शी टाकळी जि.<br>अकोला | --//--                     | १७३.०२          | --//--  | शा.नि.क्र.केंपुया-१६०५/ प्र.क्र.१०/<br>का.१७, दि.३०.६.२००५         |
| २२) कुटुंगा ता. धारणी जि. अमरावती        | --//--                     | १७३.०२          | --//--  | शा.नि.क्र.केंपुया-१६०५/ प्र.क्र.१०/<br>का.१७, दि.३०.६.२००५         |
| २३) टिंटबा ता. धारणी जि. अमरावती         | --//--                     | १७३.०२          | --//--  | शा.नि.क्र.शाआबां-१३०४/ प्र.क्र.१०/<br>का.१७, दि.३०.६.२००५          |
| २४)पलांदुर ता. देवरी जि. गोंदीया         | --//--                     | १७३.०२          | --//--  | शा.नि.क्र.केंपुया-१६०५/ प्र.क्र.१०/<br>का.१७ दि.३० जून २००५        |
| २५) कोलीतमारा ता. पारशिवणी जि.<br>नागपूर | --//--टप्पा-१<br>व टप्पा-२ | १७०.७५<br>५६.९२ | --//--  | शा.नि.क्र.शाआबां-२००६/प्रक्र.९९<br>का.१७ दि.५ जून २००६             |
| २६) लांडगाव ता. काटोल जि. नागपूर         | --//--टप्पा-१<br>व टप्पा-२ | १७३.०२<br>६९.१० | --//--  | शा.नि.क्र.केंपुया-१६०५/ प्र.क्र.१०/<br>का.१७ दि.३०.६.२००५व १६-७-०५ |
| एकूण                                     |                            | २४०३.७२         |   |  |

खालील ठिकाणच्या आश्रमशाळेच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली तरी बांधकामे सुरू करता येणार नाही.

- अ) खडकपाणी, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार करिता शा.नि.क्र.शाआबां-१३०५/ प्र.क्र.३६/ का.१७, दि.३१६-७-०५ अन्वये रु.१२२.९५ लाखाच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे तथापि जमिन अप्राप्त
- ब) बगदा, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार साठी ता शा.नि.क्र.शाआबां-१३०५/ प्र.क्र.३६/ का.१७, दि.३१६-७-०५ अन्वये रु.१२२.९५ लाखाच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे, तथापि, शाळा बंद करण्याच्या आदेश विचाराधिन .

क) मोवाडा ता. घाटंजी जि. यवतमाळ येथील आश्रमशाळेसाठी शा.नि.क्र.शाआबां-१३०४/ प्र.क्र.१०/ का.१७, दि.३०.६.२००६ अन्वये रु. १७३.०१ लाखाच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे परंतु, जमिन उपलब्ध नाही.

विवरणपत्र -ब

केंद्र शासनाच्या एकवेळच्या आर्थीक सहाय्यातून सन २००६-०७ या वर्षी ध्यावयाच्या आदिवासी मुलांचे /मुंलींचे शासकीय वसतीगृहाच्या बांधकामाची यादी.

| आदिवासी मुलांचे /मुंलींचे शासकीय वसतीगृहाचे ठिकाण | कामाचे नांव                                      | प्रशासकीय मान्यतेनुसार कामाची अंदाजित किंमत (रुपये लाखात) | बांधकामाचे एकूण जोते क्षेत्रफळ बांधकाम | प्रशासकीय मंजूरीच्या आदेशाचा क्रमांक व दिनांक          |
|---|--|---|--|--|
| २   | ३  | ४   | ५                                      | ६  |
| १) मुलांचे, पेठ, ता.पेठ, जि.नाशिक                 | वसतिगृह इमारत, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते व इतर | ८८.८९   | ३६६.८७ चौ.मी. तळमजला व पहिला मजला      | शा.नि.क्र.बांधेका-२००६/प्र.क्र.४२/का.१७, दि.१९-५-२००६  |
| २) मुलींचे, पेठ, ता.पेठ, जि.नाशिक                 | वसतिगृह इमारत, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते व इतर | ९५.८६   | ३६६.८७ चौ.मी. तळमजला व पहिला मजला      | शा.नि.क्र.बांधेका-२००६/प्र.क्र.४२/का.१७, दि.१९-५-२००६  |
| ३) मुलांचे, सिंदखेडा, ता.सिंदखेडा, जि.धुळे        | --/--  |   | अप्राप्त                               | अप्राप्त   |
| ४) मुलांचे, अकोले, ता.अकोले, जि.अहमदनगर           | --/--  | १०७.३०  | ३६६.८७ चौ.मी. तळमजला व पहिला मजला      | शा.नि.क्र.शावबा-२००६/प्र.क्र.१५/का.१७, दि. ३१.३.२००५   |
| ५) मुलांचे, चाळीसगांव, ता.चाळीसगांव, जि.जळगांव    | --/--  |   | अप्राप्त                               | अप्राप्त   |
| ६) मुलांचे, मुक्ताईनगर, ता.मुक्ताईनगर, जि.जळगांव  | --/--  | ८४.१६   | ३६६.८७ चौ.मी. तळमजला व पहिला मजला      | शा.नि.क्र.शावबा-२००५/प्र.क्र.१४६/का.१७, दि. १३.१०.२००५ |
| ७) मुलांचे, शहापूर, ता.शहापूर, जि.ठाणे            | --/--  |   | अप्राप्त                               | अप्राप्त   |
| ८) मुलांचे, मुरबाड, ता.मुरबाड, जि.ठाणे            | --/--  |   | अप्राप्त                               | अप्राप्त   |
| ९) मुलांचे, वाडा (जुने), ता.वाडा, जि.ठाणे         | --/--  |   | अप्राप्त                               | अप्राप्त   |
| १०) मुलांचे, वाडा (नविन), ता.वाडा, जि.ठाणे        | --/--  |   | अप्राप्त                               | अप्राप्त   |
| ११) मुलांचे, मारेगांव, ता.मारेगांव, जि.यवतमाळ     | --/--  |   | अप्राप्त                               | अप्राप्त   |
| १२) मुलांचे, अकोला, ता.जि.अकोला                   | --/--  |   | अप्राप्त                               | अप्राप्त   |
| १३) मुलांचे, किनवट (क्र.१), ता.किनवट, जि.नांदेड   | --/--  |   | अप्राप्त                               | अप्राप्त   |
| १४) मुलांचे, किनवट, ता.किनवट, जि.नांदेड           | --/--  |   | अप्राप्त                               | अप्राप्त   |

|  |             |        |   |  |
|--|-------------|--------|---|--|
| १५) मुलांचे, गोकुंदा, ता.किनवट, जि.नांदेड    | --//--      |        | अप्राप्त                                | अप्राप्त   |
| १६) मुलांचे, कळमनुरी, ता.कळमनुरी, जि.हिंगोली | --//--      |        | अप्राप्त                                | अप्राप्त   |
| १७) मुलींचे, सुरगाणा, ता.सुरगाणा, जि.नाशिक   | --//--      | ८८.८९  | ३६६.८७ चौ.मी.<br>तळमजला व पहिला<br>मजला | शा.नि.क्र.आवब २००६/प्र.क्र.९०/१७,<br>दि. ५.६.२००६          |
| १८) मुलींचे तळोदा, ता.तळोदा, जि.नंदुरबार     | --//--      | ६४.४५  | --//--                                  | शा.नि.क्र.शावबा- १००४/प्र.क्र.१६९/<br>का.१७, दि. २५.४.२००५ |
| १९) मुलींचे, वाडा, ता.वाडा, जि.ठाणे          | --//--      |        | अप्राप्त                                | अप्राप्त   |
| २०) मुलींचे, पालघर, ता.पालघर, जि.ठाणे        | --//--      | १३६.९८ | ३६६.८७ चौ.मी.<br>तळमजला व पहिला<br>मजला | शा.नि.क्र.आवबा २००६/प्र.क्र.९३/<br>का.१७, दि. ५.६.२००६     |
| २१) मुलींचे, तलासरी, ता.तलासरी, जि.ठाणे      | --//--      |        |   | शा.नि.क्र.आवबा १००४/प्र.क्र.१९४/<br>का.१७, दि. २१.३.२००५   |
| २२) मुलींचे, अकोला, ता.जि.अकोला              | --//--      |        | अप्राप्त                                | अप्राप्त   |
| २३) मुलींचे कळमनुरी, ता.कळमनुरी, जि.हिंगोली. | --//--      |        | अप्राप्त                                | अप्राप्त   |
| २४) मुलींचे, हिंगणघाट, ता.हिंगणघाट, जि.वर्धा | --//--      | ८६.३६  | ३६६.८७ चौ.मी.<br>तळमजला व पहिला<br>मजला | शा.नि.क्र.आवबा- २००६/प्र.क्र.५८/<br>का.१७ दि. २६.४.२००६    |
| २५) मुलींचे किनवट जि.नांदेड                  | ----// ---- | ७०.५५  | ----// ----                             | शा.नि.क्र. आवबां १००४/प्रक्र१८८/<br>का.१७, दि१८-६-२००५     |
| २६) मुलांचे अहेरी, जि.गडचिरोली.              | ----// ---- | ९४.४८  | ----// ----                             | शा.नि.क्र. आवबां- १००४/ प्रक्र.४९/<br>का.१७, दि.२४.६.२००४  |
| २७) मुलांचे आर्वी ता. आर्वी जि. वर्धा        | ----// ---- | ८६.३६  | ----// ----                             | शा.नि.आवबा-१००४/प्र.क्र.१९४/<br>का.१७, दि. २१.३.२००५       |
| २८) मुलांचे तळोदा, ता. तळोदा जि. नंदुरबार    | ----// ---- | १३६.०२ | ----// ----                             | शा.नि.क्र. आवबा-१००४/ प्र.क्र.१७१/<br>का.१७ दि. २५.४.२००५  |
| २९) मुलींचे तळोदा, तळोदा जि. नंदुरबार        | ----// ---- | ६४.४५  | ----// ----                             | शा.नि. आवबा-१००४/प्र.क्र.१६९/<br>का.१७, दि. २५.४.२००५      |
| ३०) मुलांचे पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड      |             | १३२.३७ | ----// ----                             | आवगृ-२९०२/प्रक्र.३४का.१७<br>दि.१२-१२-२००२                  |
| ३१)मुलांचे मोखाडा,स ता. मोखाडा जि. ठाणे      |             |        |   | अप्राप्त   |

|  |            |        |   |  |
|--|------------|--------|---|--|
| ३२) मुलांचे सालेकसा, ता. सालेकसा, जि. गोंदिया        |            |        |   | अप्राप्त   |
| ३३) मुलींचे सालेकसा, ता. सालेकसा, जि. गोंदिया        |            |        |   | अप्राप्त   |
| ३४) मुलांचे तिरोडा ता. तुमसर जि. भंडारा              |            |        |   | अप्राप्त   |
| ३५) मुलींचे ब्रम्हपुरी ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर   |            |        |   | अप्राप्त   |
| ३६) मुलांचे वरोडा, ता. वरोरा जि.चंद्रपूर             |            |        |   | अप्राप्त   |
| ३७) मुलांचे मोहोळ, ता. धानोरा जि. गडचिरोली           |            |        |   | अप्राप्त   |
| ३८) मुलींचे सिरोंचा ता. सिरोंचा जि. गडचिरोली         |            |        |   | अप्राप्त   |
| ३९) मुलांचे मुलचेरा, ता. मुलचेरा जि. गडचिरोली        |            |        |   | अप्राप्त   |
| ४०) मुलांचे भामरागड ता. भामरागड जि. गडचिरोली         |            |        |   | अप्राप्त   |
| ४१) मुलींचे भामरागड ता. भामरागड जि.गडचिरोली          |            |        |   | अप्राप्त   |
| ४२) मुलांचे, डांगसौदाने, ता.सटाणा, जि.नाशिक          | --//--     | ९२.६९  | ३६६.८७ चौ.मी.<br>तळमजला व पहिला<br>मजला | 'शा.नि.क्र आवबा-२००६/ प्र.क्र.९०/<br>का.१७ दि.५.६.२००६   |
| ४३)मुलांचे, वाण्याविहीर, ता. अक्कलकुवा, जि. नंदूरबार | --//--     | ७९.२६  | --//--                                  | 'शा.नि.क्र शाआबां.१३०३/प्र.क्र.५५<br>/का.१७ दि.४-३-२००६  |
| ४४)मुलांचे, मंचर, ता. आंबेगांव, जि.पुणे              | --//--     | २१०.०७ | --//--                                  | शा.नि.आवगृ-२००६/प्र.क्र.२३/का.१७<br>दि.३१-३-२००६         |
| ४५)मुलींचे, अभोणा, ता.कळवण, जि.नाशिक                 | --//--     | ९२.६९  | --//--                                  | आवबां-२००६/प्र.क्र.९०/का.१७<br>दि.५-६-२००६               |
| ४६) मुलींचे, बोराडी, ता. शिरपूर, जि.धुळे             | --//--     |        |   | अप्राप्त   |
| ४७) मुलांचे, खापर, ता. अक्ककुवा, जि. नंदूरबार        | --//--     | ६६.९९  | ३६६.८७ चौ.मी.<br>तळमजला व पहिला<br>मजला | शा.नि.शाआबां.-१००५/प्र.क्र.३८/<br>का.१७, दि.५-८-०५       |
| ४८) मुलींचे, खापर, ता. अक्ककुवा, जि. नंदूरबार        | --//--     | ६६.९९  | --//--                                  | शा.नि.शाआबां.-१००५/प्र.क्र.३८/<br>का.१७, दि.५-८-०५       |
| ४९)मुलींचे, मंचर, ता.आंबेगांव, जि.पुणे               | --//--     | २१०.०७ | --//--                                  | शा.नि.आवगृ-२००६/प्र.क्र.२३/का.१७<br>दि.३१-३-२००६         |
| ५०) मुलांचे, आमलाड, ता. तळोदा, जि. नंदूरबार          | --//--     | ६०.९७  | --//--                                  | शा.नि.क्र.आवबां-१००४/<br>प्र.क्र.१७०/का.१७, दि.२५.४.०५   |
| ५१)मुलांचे खापर, ता. अक्कलकुआ, जि.नंदूरबार           | ----// --- | ६४.६५  | --// --                                 | शा.नि.क्र. आबांका-१००५/ प्र.क्र.३८/<br>का.१७,दि.५-८-२००५ |



विवरणपत्र -क

सन २००६-०७ या वर्षात केंद्र शासनाच्या एकवेळच्या आर्थिक सहाय्याच्या विशेष कृति कार्यक्रमांतर्गत घ्यावयाची आदिवासी शासकीय आश्रमशाळेची बांधकामे

| शासकीय बांधकामाचे ठिकाण  | कामाचे नांव  | कामाची अंदाजित किंमत (रुपय लाखाते) | बांधकामाचे एकूण जोते क्षेत्रफळ बांधकामाचा दर | प्रशासकीय मंजूरीच्या आदेशाचा क्रमांक व दिनांक     |
|--|--|------------------------------------|--|---|
| २  | ३  | ४                                  | ५  | ६   |
| <b>मागासवर्गीयांचे कल्याण अंतर्गत १) आश्रमशाळेचे बांधकाम (धडगाव तालुक्यातील ४ व अक्कलकुवा तालुक्यातील ४)</b> |  |                                    |  |   |
| १) शासकीय आश्रमशाळा रोशमल, ता. घडगाव   | अ) आश्रमशाळा, ब) वसतिगृह इमारत, क) शिक्षक/कर्मचारी निवास्थाने ड) शौचालये व स्नानगृहे इ) जमीन सपाठीकरण, अंतर्गत रस्ते व इतर | ११७.१४                             | ३६६.८७ चौ.मी. तळमजला व पहिला मजला            | शा.नि.शाआबां-२००५/ प्रक्र.५७ /का.१७, दि.१५-७-२००५ |
| २) शासकीय आश्रमशाळा सोनखुर्द,ता. घडगाव   | --/--  | ९९.५०                              | --/--  | शा.नि.शाआबां-२००५/प्रक्र.५७ /का.१७, दि.१५-७-२००५  |
| ३) शासकीय आश्रमशाळा तलई,ता. घडगाव  | --/--  | ९९.६५                              | --/--  | शा.नि.शाआगां-२००५/प्रक्र.५५ का.१७,दि.५-९-२००५     |
| ४) शासकीय आश्रमशाळा सरी, ता. अक्कलकुवा   | --/--  | ११७.१४                             | --/--  | शा.नि.शाआबां-२००५/प्रक्र.५७ /का.१७, दि.१५-७-२००५  |
| ५)शासकीय आश्रमशाळा भगदरी,ता. अक्कलकुवा   | --/--  | ४३.८५                              | --/--  | शा.नि.शाआबां-२००५/प्रक्र.५७ /का.१७, दि.१५-७-२००५  |
| ६)शासकीय आश्रमशाळा बर्डी, ता. अक्कलकुवा  | --/--  | ९९.५५                              | --/--  | शा.नि.शाआबां-२००५/प्रक्र.५७/ का.१७, दि.१५-७-२००५  |
| ७)शासकीय आश्रमशाळा बडफली, ता. अक्कलकुवा  | --/--  | ४३.८५                              | --/--  | शा.नि.शाआबां-२००५/प्रक्र.५७ /का.१७, दि.१५-७-२००५  |

बिजरी, ता. घडगाव येथील आश्रमशाळा बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त नसल्याने त्याचा यात समावेश करता आला नाही

२] शासकीय वसतीगृहाचे बांधकामे- धडगाव तालुक्यातील २ व अक्कलकुवा तालुक्यातील २

| शासकीय बांधकामाचे ठिकाण     | कामाचे नांव | कामाची अंदाजित किंमत (रुपय लाखाते) | बांधकामाचे एकूण जोते क्षेत्रफळ बांधकामाचा दर | प्रशासकीय मंजूरीच्या आदेशाचा क्रमांक व दिनांक         |
|-----------------------------|-------------|------------------------------------|--|---|
| २                           | ३           | ४                                  | ५  | ६   |
| १) मुलींचे मोलगी, ता. धडगाव | --//--      | ९५.८६                              | ३६६.८७ चौ.मी.<br>तळमजला व पहिला मजला         | शा.नि.क्र. आवबां-१००४/प्र.क्र.५५/का.१७, दि. ११.५.०५   |
| २) मुलांचे मोलगी, ता. धडगाव | --//--      | ९५.८६                              | --//--                                       | शा.नि.क्र.आवबां-१००४/प्र.क्र.१७१/का.१७, दि.२५.४.०५    |
| ३) मुलींचे, ता.अक्कलकुवा    | --//--      | ९५.८६                              | --//--                                       | शा.नि.क्र.आवबां-१००४/ प्र.क्र.१७०/का.१७,दि. २५.४.०५   |
| ४) मुलांचे, ता.अक्कलकुवा    | -- //--     | ५९.०६                              | --//--                                       | शा.नि.क्र. आबांका-१००५/ प्रक्र.३८/ का.१७, दि.५-८-२००५ |
| एकूण                        |             |                                    |  |   |